

दावा दाखल तारीख : ०९/०१/२०१८
दावा नोंदणी तारीख : ०९/०१/२०१८
दावा निकाल तारीख : २७/०८/२०१८
कालावधी : ००व.०७म.१८दि.

सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, कल्याण यांचे न्यायालयात, कल्याण, जि. ठाणे.
(पीठासिन अधिकारी क.मो.जयसिंगानी)

समरी सुट.क. १/२०१८
CNR NO – MHTH08-000044-2018

निशाणी क. १७

मे.मुथा गोल्ड
नोंदणीकृत भागीदारी संस्थामार्फत
भागीदार-श्री.विरेंद्र मेघराज शंकलेशा
वय ४१ वर्षे, धंदा - व्यापार
राहणार - मुथा गोल्ड, शॉप नं.५,
नारायणवाडी, कल्याण- (प),
ता. कल्याण, जिल्हा ठाणे

.....वादी

विरुद्ध.

श्री.नितीन बाळाराम म्हात्रे
वय - सज्ञान,
राहणार : घर क.१३८६
साई कॉलनी, वॉटर सप्लाय जवळ,
नंदा निवास, कोनगाव,
ता. भिवंडी, जि. ठाणे

.....प्रतिवादी

दावा आदेश ३७ दिवाणी प्रक्रिया संहिता प्रमाणे
रक्कम रुपये ६६,०००/- वसुली करीता

वादीतर्फे वकील श्री. के.टी.जैन
प्रतिवादीविरुद्ध दावा एकतर्फी चालविण्यात आला.

: न्या य नि र्ण य :
(दिनांक २७/०८/२०१८ रोजी जाहीर केला.)

१) वादीने प्रस्तुतचा दावा आदेश ३७ दिवाणी प्रक्रिया संहिता प्रमाणे रक्कम रुपये ६६,०००/- वसुलीकरीता दाखल केला आहे.

२) वादीचे कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे : -

वादी नोंदणीकृत भागीदारी संस्था आहे. वादी सोने, चांदी व इतर दागिने विक्री व्यवसाय करतात. दि.२२/१०/२०१५ रोजी प्रतिवादी यांनी वादी यांच्या दुकानातून रु.१,२६,५८५/- रुपयांचे सोन्याचे दागिने पावती क्र. Sal/१४८३/१५-१६ अन्वये विकत घेतले होते. त्यावेळी प्रतिवादीने काही रोख रक्कम रु.१५८५/- व उर्वरीत रक्कम रु.१,२५,०००/- करीता धनादेश क्र. ००४२१७ दि.१५/११/२०१५ रक्कम रु.५०,०००/- करीता व धनादेश क्र. ००४२१८ दि.१०/११/२०१५ रक्कम रु.७५,०००/- करीता बँक ऑफ महाराष्ट्र, मानकोली शाखेचे दिले होते. त्यानंतर दि.३०/०१/२०१६ रोजी प्रतिवादी यांनी वादी यांच्या दुकानातून रु.२७,७१७/- रुपयांचे सोन्याचे दागिने पावती क्र. Sal/२३१७/१५-१६ अन्वये विकत घेतले होते. त्यावेळी प्रतिवादीने काही रोख रक्कम रु.७१७/- व उर्वरीत रक्कम रु.२७,०००/- करीता पंधरा दिवासांचा अवधी मागून घेतला होता. अशाप्रकारे वादी यांना प्रतिवादीकडून एकूण रु.१,५२,०००/- घेणे बाकी होते. त्यापैकी प्रतिवादीने वादीला रोख रक्कम रु. ५५,०००/- व उर्वरीत रक्कम रु.९७,०००/- करीता धनादेश क्र.०१९०६४ दि. ०१/०२/२०१६ युनियन बँक ऑफ इंडिया, कोन शाखा, ता.भिवंडी या शाखेचा धनादेश दिला होता.

३) वादीने सदर धनादेश वटण्याकरीता सिटी युनियन बँक लि., शाखा-कल्याण येथे जमा केला होता. प्रतिवादीच्या खात्यात अपुरा निधी असल्यामुळे तो धनादेश न वटता परत आला होता. दि.२२/०४/२०१६ रोजी वादीला धनादेश न वटण्याची सूचना मिळाली होती. वादीने प्रतिवादीला वेळोवेळी विनंती करूनही प्रतिवादीने वादीला धनादेशाची रक्कम दिली नाही. त्यामुळे वादीने दि.१३/०५/२०१६ रोजी प्रतिवादीला वकीला मार्फत नोटीस

पाठविली होती. नोटीस मिळाल्यानंतर प्रतिवादीने वादीला रु.५०,०००/- नगदी दिले होते. प्रतिवादीने वादीला थकीत रकमेवर व्याज रु.३०००/- देण्याचे कबूल केले होते. थकीत रकमेकरीता प्रतिवादीने वादीला दिनांक ०५/०८/२०१६ चे धनादेश क्रमांक ०२६०७८ व दिनांक १०/०८/२०१६ चे धनादेश क्रमांक ०२६०७९ रक्कम रु.२५,०००/- प्रत्येकी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोनचे दिले होते. वादीने सदर धनादेश त्यांचे बँकेत वटण्याकरीता टाकले असताना ते धनादेश प्रतिवादीचे बँकेने अनादरीत करून पाठविले आहे. वादीला प्रतिवादीकडून रु.५०,०००/- व त्यावर व्याज रु.१६,०००/- घेणे बाकी आहे. त्यामुळे वादीला सदर दावा दाखल करणे भाग पडले आहे.

४) सदर प्रकरणात प्रतिवादीस समन्सची बजावणी झाली. प्रतिवादी समन्स मिळाल्याचे १० दिवसानंतर हजर झाले होते. त्यामुळे माझ्या पुर्वाधिका-याने दि.०७/०४/२०१८ रोजी नि.क्र.१ वर आदेश करून सदर प्रकरण न्यायनिर्णयाकरीता मुकर्र केले आहे.

५) प्रस्तुत दाव्याचे कामी मी पुढील मुद्दे निर्धारित केलेले आहेत. त्यांचे कारणमिमांसेसह स्पष्टीकरण मी पुढीलप्रमाणे देत आहे :

अ.क्र.	मुद्दे	निष्कर्ष
१	वादी यांना प्रतिवादीकडून रु.६६,०००/- घेणे बाकी आहे ?	अंशतः होकारार्थी
२	काय आदेश व हुकूमनामा ?	अंतिम आदेशाप्रमाणे

: का र ण मि मां सा :

६) वादीतर्फे वकील श्री.के.टी.जैन यांचा युक्तीवाद ऐकला. वादीने त्यांची भिस्त खालील कागदपत्रांवर ठेवली आहे.

१. अॅथोरिटी लेटर नि.क्र.८

२. दि.२२/२०/२०१५ रोजीचे टॅक्स इनव्हाईस नि.क्र.९

३. दि.३०/०१/२०१६ रोजीचे टॅक्स इनव्हाईस नि.क्र.१०
४. धनादेश क्रमांक ०१९०६४ रक्कम रु.९७,०००/-चा नि.क्र.११
५. धनादेश क्रमांक ०२६०७८ रक्कम रु.२५,०००/-चा नि.क्र.१२
६. धनादेश क्रमांक ०२६०७९ रक्कम रु.२५,०००/-चा नि.क्र.१३
७. धनादेश क्रमांक ०१९०६४ वापसी मेमो नि.क्र.१४
८. धनादेश क्रमांक ०२६०७८ वापसी मेमो नि.क्र.१५
९. धनादेश क्रमांक ०२६०७८ वापसी मेमो नि.क्र.१६

मुद्दा क्र.१ च्या संदर्भात :-

७) वादीने सदर दाव्यात कथन केले आहे की, वादी नोंदणीकृत भागीदारी संस्था आहे. वादी सोने,चांदी व इतर दागिने विक्री व्यवसाय करतात. दिनांक २२/१०/२०१५ रोजी प्रतिवादी यांनी वादी यांच्या दुकानातून रु.१,२६,५८५/- रुपयांचे सोन्याचे दागिने पावती क्र.Sal/१४८३/१५-१६ अन्वये विकत घेतले होते. तसेच त्यानंतर दि.३०/०१/२०१६ रोजी प्रतिवादी यांनी वादी यांच्या दुकानातून रु.२७,७१७/- रुपयांचे सोन्याचे दागिने पावती क्र.Sal/२३१७/१५-१६ अन्वये विकत घेतले होते. ते दाखविण्याकीता वादीने सोने विकत घेतल्याची पावती नि.क्र.८ व ९ दाखल केली आहे.

८) तसेच वादीने पुढे कथन केले आहे की, सोन्याचे दागिने खरेदी करतेवेळी प्रतिवादीने वादीला काही रक्कम रोख स्वरूपात रु.१,५८५/- व रु.७१७/-दिले होते. प्रतिवादीने वादीला धनादेश क्र.००४२१७ दिनांक १५/११/२०१५ रक्कम रु.५०,०००/-करीता व धनादेश क्र.००४२१८ दिनांक १०/११/२०१५ रक्कम रु.७५,०००/- करीता बँक ऑफ महाराष्ट्र, मानकोली शाखेचे दिले होते. वादीने सदर धनादेश बँकेत वटण्याकरीता टाकले असता ते अनादरीत झाले आहे. त्यानंतर प्रतिवादीने रु.५५,०००/- वादीला नगदी दिले होते व उर्वरीत रक्कम रु.९७,०००/-करीता धनादेश क्र.०१९०६४ दिनांक ०१/०२/२०१६ रक्कम रु.९७,०००/-करीता युनियन बँक ऑफ इंडिया, कोन

शाखा, ता.भिवंडी या शाखेचा धनादेश दिले होते.वादीने ते धनादेश अभिलेखावर दाखल केले आहे. तसेच ते धनादेश अनादरित झाले असल्याचे दाखविण्याकरीता त्याने धनादेश वापसी मेमो सुध्दा दाखल केले आहे.

९) त्यामुळे वादीने दि.१३/०५/२०१६ रोजी प्रतिवादीला वकीला मार्फत नोटीस पाठविली होती. नोटीस मिळाल्यानंतर प्रतिवादीने वादीला रु.५०,०००/- नगदी दिले होते. प्रतिवादीने वादीला थकीत रकमेवर व्याज रु.३०००/- देण्याचे कबूल केले होते. थकीत रकमेकरीता प्रतिवादीने वादीला दिनांक ०५/०८/२०१६ चे धनादेश क्रमांक ०२६०७८ व दिनांक १०/०८/२०१६चे धनादेश क्रमांक ०२६०७९ रक्कम रु.२५,०००/- प्रत्येकी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोनचे दिले होते. वादीने सदर धनादेश त्यांचे बँकेत वटण्याकरीता टाकले असताना ते धनादेश प्रतिवादीचे बँकेने अनादरीत करून पाठविले आहे. वादीला प्रतिवादीकडून रु.५०,०००/- व त्यावर व्याज रु.१६,०००/- घेणे बाकी आहे.

१०) अभिलेखावरील दस्ताऐवजाची अवलोकन केल्यावर हे निष्पन्न होत आहे की, दि.२२/१०/२०१५ व दि.३०/०१/२०१६ रोजी प्रतिवादीने वादीकडून सोन्याचे दागिने विकत घेतले होते. प्रतिवादीने वादीला थकीत रक्कम रु.५०,०००/- करीता धनादेश दिले होते. ते धनादेश अनादरित झाले आहेत. वादीला प्रतिवादीकडून रु.५०,०००/- घेणे बाकी आहे. त्याकरीता वादी रु.५०,०००/- वसुलीचा हुकूमनामा मिळण्यास पात्र आहे. तसेच प्रतिवादीने दि.२२/१०/२०१५ पासून ती रक्कम वादीला दिलेली नाही. त्यामुळे वादी त्या रकमेवर त्या तारखेपासून व्याज मिळण्यास पात्र ठरतो. वादातील व्यवहार पाहता माझ्यामते त्या रक्कमेवर ८ टक्के प्रतिवर्ष व्याज मंजूर करणे न्यायोचित ठरणार. करीता मी मुद्दा क्र.१ ला माझे निष्कर्ष अंशतः होकारार्थी नोंदवित आहे व मुद्दा क्र.२ च्या निष्कर्षास मी खालील आदेश पारित करित आहे.

आदेश

- १) दावा खर्चासह मंजूर करण्यात येतो.
- २) प्रतिवादीने वादीला रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार) व त्या रक्कमेवर दि.२२/१०/२०१५ पासून पुर्ण रक्कम देईपर्यंत ८ टक्के द.सा.द.से. हया दराने व्याज दयावे.
- ३) येणेप्रमाणे हुकूमनामा तयार करावा.

ठिकाण : कल्याण.

दिनांक : २७/०८/२०१८

(क.मो.जयसिंगानी)

सह दिवाणी न्यायाधिश, क.स्तर, कल्याण.